

श्रावृति 1) नावृतिभयमस्तीकृ परलोकभयं कुतः *keine Furcht vor einer Wiederkehr auf diese Erde* Spr. 4094. — 2) पदावृति VS. Prät. 4, 19. Ind. St. 8, 428. 442. 446. Sāh. D. 640. 258, 12. Streiche am Ende मनावृति ebend. 19, 13 und vgl. मनावृति. — 3) Wiederholung als eine best. rhetorische Figur (= श्रावृतिदीपक) Kāvya. 2, 146. fgg.; vgl. श्रावृति, उभयावृति, पदावृति.

श्रावृष्टि anhaltender Regen Çatr. 14, 297.

श्रावेग 1) Sāh. D. 237. 381.

श्रावेदन् स्वागमावेदन् KATHĀS. 70, 48. 121, 270.

श्रावेदनीय MBn. 13, 1231 unter den Beiww. Çiva's; NILAK.: वाचाम-गोचरा यपि गुरुभिष्पदेषु शक्यः.

श्रावेदिन् ब्रह्मरक्वावेदिन् VARĀH. Brh. S. 11, 12.

श्रावेद्य KATHĀS. 121, 263.

श्रावेध (von व्यथा mit श्रा) m. das Schütteln: ततः सम्यः कुरुतास्य तस्य वाक्यं सर्वे प्रशशंसुस्तयोर्हैः। चेलावेद्याशापि चक्रः (als Beifallsbezeugung) MBn. 2, 2367; vgl. चक्रवृद्धुस्वनांश्चैव तथा चेलावेधनम् (चेलावेधः ed. Bomb.) 8, 4380. NILAK.: सम्याः प्रशशंसुते पाण्यं चेताः चेताः प्रेष्यास्तु वेधानिव वेधान् तत्र तत्र समाचारप्राप्ताणां परस्परेण चनुःसंकेतं वा चक्रः सभायां दुर्योगेनेन उक्तमात्रा वार्ता सम्यः सर्वत्र प्रकोर्पेत्यर्थः। चेलावेधान् वस्त्रधारणानीति प्राच्च.

श्रावेश 2) गृहावेशः ज्ञेयः das Hineintreten in ein Haus Spr. 3319. श्राद्धस्मरणवेशा KATHĀS. 63, 230. — 3) Verz. d. Oxf. H. 322, b, 32. श्रावेशो दुःखोनोक्तावैरपस्मारो ऽङ्गतायकत् PRATĀPAR. 33, b, 4. — 5) das Hängen an (= श्रासक्ति Schol.): देहावेशं BHAG. P. 11, 20, 13.

श्रावेष्टक m. Schlinge: वेष्टो गलावेष्टकः Schol. zu Kāta. Ça. 6, 3, 19. श्रावेष्टन् दर्भमयवेष्टनानि PANĀKAT. 146, 16, v. l. für दर्भमयाणी पाशानि.

Es ist aber wahrscheinlich दर्भमयाणी वे<sup>o</sup> zu lesen; vgl. दर्भवेष्टन् 147, 2. श्राव्य 2) alle Hdschrr. und auch der Schol. NĀRĀJĀNA lesen श्रावी.

2. श्राव्ये (श्रा + व्ये) n. etwa das Andringen gegen Jmd., feindliche Unternehmung TS. 3, 2, 9, 5. Kāta. 30, 9. — Vgl. श्राव्या.

श्राव्यक् (2. श्रा + व्यक्) adj. vollkommen deutlich: वाक्यमाव्यक्तप्रम् R. 7, 88, 20.

श्राव्यात् (2. श्रा + व्या<sup>o</sup>) adj. ein wenig geöffnet: द्वार् VARĀH. Brh. S. 53, 80. श्राव्याध s. श्राव्याध.

श्राण (von 1. श्रा) s. 1. डुराण.

श्राण m. Speise: पान्थ्रमणीप्राणानिलाशाशया in der Hoffnung Wind, den Lebensodem der Liebsten des Reisenden, zur Speise zu bekommen, ÇĀNGĀRAKASĀHŪTAKA 3 bei HAB. 310. — Vgl. नराण, पवनाण, पवनाणनाण. कृत्याण, ऊताण.

श्राणमन् das Wünschen Sāh. D. 483.

श्राणसा Sāh. D. 483. 471. साणस adj. voller Verlangen Kta. 3, 23.

श्राणसु mit acc.: लक्ष्मीः पुण्यामाणसुः कुलेत्वं कुतूहलात् BHATT. 5, 17.

श्राणङ्का 1) साणङ्का von Furcht ergriffen PANĀKAT. 47, 15. — 2) माणङ्का अभृत्यगद्यन्याम् KATHĀS. 64, 129.

श्राणङ्कन् त्रितेभुजामाणशङ्कनो सर्वतः VARĀH. Brh. S. 74, 3. कोपाणशङ्कन् KATHĀS. 72, 246. von Besorgniß begleitet, Misstrauen einflößend: तस्माद्म्युपतेरिवावनिपत्तेः सेवा मदाणशङ्कनी Spr. 2004.

श्राणय 1) Z. 10 lies WISE st. WURTS. — 1) und 3) नटीवक्तुरिलाशया:

(स्त्रियः) Bett eines Flusses und zugleich Herz Spr. 5158. KATHĀS. 20, 128. — 3) DAÇAK. in BRHF. Chr. 188, 1. सुखाशय sich glücklich fühlend Spr. 1296. — 4) मम गृणाशयविदा विज्ञेश्वरी LA. (II) 88, 12. तत्र दावानलं दृष्टा विवेषा विरताशयः bet dem alle Wünsche zur Ruhe gekommen sind PANĀKAT. III, 180. लब्धाशय adj. KATHĀS. 56, 24. — 5) in der Joga-Lehre die Anlage, mit der ein Mensch zur Welt kommt und die eine Folge der Werke in einer vorangehenden Existenz ist, SARYADARÇANAS. 168, 16. योगशास्त्र एव वासनार्थ श्राणपश्चद्: Sāh. D. 213, 8. — Vgl. डुराशय, महाशय, मूत्राशय.

श्राशरैरम् (von 2. श्रा + शरीर) adv. vom Körper an, bis zum Körper, mit Einschluss des Körpers KATHĀS. 90, 18.

2. श्राशा, श्राशमनाशं कृता कि सुखं स्वपिति पिङ्गला so v. a. weil sie allen Hoffnungen entsagt hat MBn. 12, 6520; vgl. श्राशा निराशा कृता 6647. लत्सुताशया auf deinen Sohn die Hoffnung setzend KATHĀS. 13, 19. पूर्यत्याशाम् VARĀH. Brh. S. 43, 2. — Vgl. डुराशा, निराश.

श्राशात्शशी (श्रा<sup>o</sup> + द<sup>o</sup>) f. Bez. des 10ten Tages in der lichten Hälfte des Ashadha: ऋत्र वर्ष. d. Oxf. H. 293, a, 20.

श्राशात्स्तव (श्रा<sup>o</sup> + स्तव) Titel eines Werkes WILSON, Sel. Works 1, 283.

श्राशापारा (श्रा<sup>o</sup> + प<sup>o</sup>) f. N. pr. einer Göttin Verz. d. Oxf. H. 149, a, 12.

श्राशापाल AV. 4, 31, 1. fgg. TS. 7, 1, 42, 1. KATH. AÇV. 1, 3. KAUC. 38. BHAG. P. 12, 6, 71.

श्राशापिशाचिनी f. genauer die Hoffnung als böser Dämon; श्राशान्त्र dass, PRAB. 76, 18.

श्राशापुरी (श्रा<sup>o</sup> + पुरी) f. N. pr. einer Stadt Verz. d. Oxf. H. 149, a, 25.

श्राशाचिद् (1. श्रा<sup>o</sup> + चिद्) adj. mit den Weltgegenden vertraut WEBER, RÄMĀT. UP. 299.

श्राशिन् Z. 3 MBn. 3, 13450 gleichfalls श्राशिन्द्रित das Nichtessen. निराशिन् (vgl. निराशिन्) MBn. 3, 13994 bedeutet das Aufgeben aller Hoffnungen, — Wünsche; st. dossen निराशीस्त्र 12, 12440. — Vgl. पवनाशिन्, पर्वाशिन्, फलाशिन्, मात्राशिन्.

श्राशिर् vgl. auch च्याशिर्.

1. श्राणिस् vgl. प्रशिस्. 1) श्राणीर्मस्तिक्या वस्तुनिर्देशो वापि महाक्रांत्यस्म मुख्यम् KĀVYĀD. I, 14. Sāh. D. 471. श्राणियः Verz. d. Oxf. H. 122, b, 16.

श्राणी, श्राणीमित्रि कलामित्रि: RĀGĀCCHĀRA bei AUPRECHT, HALJ. IND. 153.

श्राणीतिक् (von श्राणीति) adj. achtzigjährig: पुरुषाः KĀM. NITIS. 7, 44. Wohl fehlerhaft für श्रीतिक्.

श्राणीर्वचन् (1. श्राणिस् + च०) n. Segensspruch: श्राणीर्वचनात्पेत in der Rhet. eine durch einen Segensspruch ausgedrückte Erklärung, dass man mit Etwas nicht einverstanden sei, KĀVYĀD. 2, 142. Beispiel Spr. 810.

श्राणीर्वाद्, ऋमत्रा: Verz. d. Oxf. H. 398, a, No. 144.

श्राणीर्विष v. l. für श्राणीविष HALJ. 3, 19.

श्राणीविष, davon superl. ऋतम् überaus giftig. ऋदीन्द्र BHAG. P. 10, 26, 12.

श्राणु n. N. eines Sāman PĀNĀKAV. Ba. 14, 9, 9, 10.

श्राणुर्कमन् (श्राणु + क०) adj. rasch zu Werke gehend UNĀDIS. 5, 57.

श्राणुर्ग 1) TBr. 1, 2, 1, 26.

श्रामुतोष (श्रामु + तोष) adj. leicht zu befriedigen BHAG. P. 10, 76, 5. 88, 11, 14.